

Regd. Office: 3rd Floor, Vaastu Darshan, "B", Above Central Bank of India,
Azad Road, Andheri (East), Mumbai - 400 069.

(0): +91-22-6191 9293 / 22 Website: mudrafinancial.in
Email: mudrafinancia1.1994@gmail.com
L 65999MH1994PLC079222

Date: 22<sup>nd</sup> February, 2024

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Ref: Security Code No: 539819 Security ID: MUDRA

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper Advertisement - Notice of Extraordinary General Meeting

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on February 22, 2024 intimating that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Company to be held on Monday, 18<sup>th</sup> March, 2024 at 01:00 P.M. at the Registered Office of the company situated at 3rd Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai – 400 069 and information regarding e-Voting and Book Closure dates for the Extra-ordinary General Meeting of the Company.

You are requested to take the same on your records.

Thanking you,
Yours faithfully,
For Mudra Financial Services Limited

Faiyaz Chaudhary Company Secretary and Compliance Officer

Encl: As Above.



#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the general public at large that my client "WHITE IMPACT", in reference of 4(four) owned properties

- i) Flat No.32, 3rd Floor, admeasuring 825 Sq. ft. Carpet Area, Building "Vinod Villa Co-operative Housing Society Limited" Plot No.29, Mumbai-400018, through Registered Deed of Transfer dated 31/03/2022, bearing registration no. BBI-5-10383/2022 dated 29/07/2022, stating that White Impact is the owner of the abovementioned flat and lost/misplaced a) Agreement dated 28/09/1960 between Hindustan Builders and Mr. Sudhir Dinkar Amonkar, b) Mr. Sudhir Dinkar Amonkar "Vendor" AND Mrs. Vijaymala Ramakant Temkar, Mrs. Manisha Kiran Temkar "Purchaser" vide lodgment receipt and SDR dated 10/08/1992 AND c) Original Share Certificate no. 072 Dated 01/02/1964 of 05 fully paid-up shares of Rs. 50/-each bearing distinctive Nos. from 176 to 180, and having the duplicate share certificate issued by the society.
- ii) Flat No.30, 3rd Floor, admeasuring 46.93 Sq. ft. Carpet Area, Building "Vinod Villa Co-operative Housing Society Limited" Plot No. 29 Mumbai-400018, through registered indenture dated 30/03/2012 bearing registration no. BBE-2-03284 14/05/2012, stating that White Impact is the owner of the abovementioned flat and lost/misplaced the "Agreement dated 19/05/1977 between Meenadevi K. Mirchandani "First Party" AND Mr. Narayan K. Alva "Second Party", which after the death of Narayan K. Alva in the name of Smt. Mohini Narayan Alva by way of nomination registered with the Society only and b) Original Share Certificate no. 070 of 05 fully paid-up shares of Rs. 50/- each dated 01/02/1964 bearing distinctive nos. from 166 to 170 issued by Society.
- iii) Flat No.25, 3rd Floor, admeasuring 48.88 Sq. mtrs. Carpet Area, in the Building known as "VINOD VILLACo-operative Housing Society Limited" Plot No.29 Mumbai- 400018, through registered Deed of Transfer Along with SDR Dated 15/07/2004, Further Registered Deed of Declaration dated 12/01/2007 executed by M/s. White Impact, a Partnership firm "Purchaser", duly stamped and registered at Joint Sub-Registrar Office at Mumbai City-2 bearing registration no. BBE-2-445 of 2007(for Deed of Transfer dated 15/07/2004), vide document no.BBI-5-10383 between Mrs. Vijaya K. Jain "Transferor" and M/s. White Impact "Transferee", stating that White Impact is the owner of the abovementioned flat and lost/misplaced the a) Original Agreement dated 28/09/1960 between Hindustan Builders AND Miss T.K. Lillian, b) Original Agreement dated 23/11/1970 between Miss T.K. Lillian and Miss. Jayashree P. Bandivadekar c) Original Agreement dated 29/09/1971 between Miss. Jayashree P. Bandivadekar and Mrs. VijayaKantilal Jain.
- iv)Flat No.31, 3rd Floor, admeasuring 53.44 Sq. ft. Carpet Area, Building "Vinod Villa Co-operative Housing Society Limited" Plot No.29, CTS No. 888 of Worli , Mumbai 400 018, through registered indenture dated 30/03/2012 bearing registration no. BBE-2-03285 dated 14/05/2012, stating that White Impact is the owner of the abovementioned flat and lost misplaced the a) Original Registered Indenture vide lodgement receipt and SDR, Index II of dated 30/03/2012 bearing registration no. BBE-2-03285 of 2012 dated 14/05/2012 between Mrs. Mohini Narayan Alva "Transferor" and M/s. White Impact, a Partnership firm "Transferee", b) Original Agreement vide SDR of Dated 31/12/1970 between Mona Shahani "Vendor" and Mr Narayan K. Alva "Purchaser" c) Original Agreement vide SDR of M/s. Hindustan Builders "First Party" and Geeta Sajnani "Second Party" AND d) original Share Certificate no. 071 of 05 fully paid-up shares of Rs. 50/- each dated 01/02/1964 bearing distinctive nos. from 171 to 175 issued by society, as later on Duplicate Share Certificate no. 080 dated 04/09/2012 bearing distinctive nos. from 171 to 175 issued by the Society. For lost/ misplaced Agreement as per clause no, iv) sub-clause b) & c) of this public notice, the certificate of Police dated 02/01/2012 issued by Worli Police Thane.

Any person/s having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement, family settlement, HUF, or otherwise etc. of whatsoever nature with respect to 'said property' and 'Said Shares' are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 7 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned

Dated this 22/02/2024

Sd/-Mrs. Prerana Purohit Advocate High Court 35, Ground Floor, EvershineMall New Link road, Malad (West), Mumbai-400064

#### PUBLIC NOTICE COMPLAINT NO. CC/21/146

meer Vishwanath Gamare V/s Siddhi Kamakhiya Construction (Partnership Firm)

1. Siddhi Kamakhiya Construction

(Partnership Firm)

Having Office At: Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

4. Arjun Rawat Siddhi (Partner) Having Office At: At Room No. 5, Sai Chhaya Apartment Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar-401303

Whereas the Complainants above mentioned has filed the Complaint fore the Central Mumbai District Consumer Disputes Redressal Commission and prayed for issue of Public Notice against above mentioned Opposite Party No. 01 and 04. Hence the Hon'ble Commission Orders the service by stituted Service i.e. Public Notice

TAKE FURTHER NOTICE that Opposite Party No. 01 and 04 have attend the next date of Complaints is 2nd April 2024 at 10.30 a.m. At he above address.

If the Opposite Party No. 01 and 04 fails to attend on the aforesaid date me and place either in person or through the authorized agent, the commission may in its discretion to take the further steps in above complaint

Date: 30.01.2024

Place: Parel, Mumbai

(S.K. More) Registrar Consumer Disputes Redressal Commissi Central Mumbai District

PUBLIC NOTICE

Notice is hereby given under instructions from our client that Mr. Pritam Sanmukh Singh residing at Flat No. 302, Naval CHS Ltd., Union Park, Khar (West), Mumbai 400052 have agreed to sell, transfer and assign to our clients his commercial Property/Shop hereinafter referred to as "the said Property") described in the Schedule hereunder written, free from all encumbrances, claims, demands, doubts, disputes, litigations in any court of law whatsoever and also free of any charge, mortgage, lien, third party rights, collateral securities, etc. together with all rights, benefits, privileges and advantages in respect of the said Property and membership of the Society.

All person having any claim or right in respect of the said Property or part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licensee, gift, tenancy, lien, licensee or beneficial rights/interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement or other disposition or any court decree, order or award passed by any court or authority or otherwise possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned at 4/41. Priti Sadan, Sicka Nagar, V. P. Road **Mumbai 400004** within 10 (Ten) days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim, if any, of such person shall be reated as waived and not binding on our clients.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO** 

All that premises consisting of and lying, being and situate at Shop bearing No. 14-C-2 admeasuring 462.50 sq.feet carpet area on ownership basis plus open space area as per MOU dated November, 2012 and situated in 'C' Wing on Ground Floor of the ouilding known as Giriraj Residency Co-operative Housing Society Ltd. (the "Society") (old name "Peerbhoy Mansion") standing on Plot nos. 450C, 460, 462 of the "Society" under D ward, bearing cadastral survey no. 1358 of Girgaon Division located on Sardar Vallabhbhai Patel Road, Opp. Marwari Vidyalaya School, Mumbai 400 004 together with all those 5 (five) fully paid-up shares of Rs. 50 each bearing Distinctive Nos. 46 to 50 (both inclusive) under Certificate No. 10 in Giriraj Residency Co-operative Housing Society Ltd.

Dated this 21st day of February 2024

Sd/ (Hiren G. Shah) Advocates for the Purchasers Email: shah.hiren.g@gmail.com

### TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Dear Sir/Madam.

Under the instructions and behalf of my client, MR. SURESH BHAGWANDAS ROHILA, aged about 51 years, occ., Business, Residing, at B/34, 3rd FLOOR, DEEP BUILDING, DAFTARY ROAD, PUSHPA PARK, MALAD WEST MUMBAI-400097 nere do hereby state & follows.

- . I state that my client is peaceful citizen and having good reputation in the Market residing along with family and doing the Business since more than 10 years i
- My client state that my Mother LATE. MRS. PHULVANTI BHAGWANDAS ROHILA, on death of month 18/07/1992, at Malad. After that my client relationship with his mother known as and his legally hires, MR. SURESH BHAGWANDAS . I state that my client MR. SURESH BHAGWANDAS ROHILA, his lawful owner o
- the land premises Adds. "SADI COMPOUND" NEAR GURUDWARA Laying being situated At: VILLAGE ACHOLE ROAD, NALLASOPARA (E) TALUKA -VASAI, DIST- -ACHOLE, PALGHAR-401209, till date no body objected I declared. ADV KIRAN S. MHATRE (Advocate of High Court Mumbai & Goa) his known th vears more than my client. Good moral nature and innocent

. My client state that after the Mother Death her behalf of my Father his owner of the all property. MR. BHAGWANDAS SAKTURAM ROHILA, his alive taking decision to the transferred the declared Name Son, MR. SURESH BHAGWANDAS ROHILA.

Yours Faithfully

sd/-MR.SURESH B. ROHILA

Adv. KIRAN S. MHATRE [Advocate High Court Mumba

# **Shriram Finance Limited**

Date: 21st February 2024



SHRIRAM Cit

SHRIRAM

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8 (5) & (6)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E- Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (5) & (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on "As is where is', "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 27/03/2024 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table, Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers  One Sorrowers Date & Almont Description of 13(2)  One Sorrowers Date & Almont Description of Property  Demand Notice	(Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	Contact Person and Inspection date
BAPPA FRUIT COMPANY (Borrower ) Prop. Anand Kashinath Tiwari New Matry Ashish CHS, Shop No.8, Sanyukat Nagar,Achole Road, Nallasopara(E), Palghar-401209.  ANAND KASHINATH TIWARI. (Coborrower/Gurantor) Flat no-23,2ND Floor, Wing-C, Govid Dalvi Nagar CHSL, Chitabhai Patel Road, Opp. Nalanda Resturant, Road, Opp. Nalanda Resturant, Resturant, Resturant, Mumbai-400101.	Rs. 1,39,86,000/-  Bid Increment Rs.50,000/- and in such multiples  Earnest Money Deposit (EMD) (Rs.) Rs.13,98,600/-  Last date for submission of EMD: 26/03/2024 Time 10.00 a.m. to 05.00 p.m.	EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- DR. RADHAKRISHNAN S A L A I , M Y L A P O R E , CHENNAI BANK ACCOUNT NO - Current Account No .00601020006744 9 IFSC CODE-UTIB0000006	27th Mar. 2024 & Time. 11.00 a.m. to 01.00 p.m.	Debjyoti 9874702021  Property Inspection Date: - 21th March 2024  Time 11.00 a.m. to 02.00 p.m.

STATUTARY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8 (5) & (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 27/03/2024, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our third party auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the link https://www.shriramfinance.in/auction provided in the website of Shriram Finance Limited.

Place : Mumbai Date: 22-02-2024 Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited

#### जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (४), मुंबई तथा प्राधित अधिकारी, महाराष्ट्र मालकी हव सदनिकांबाबत अधिनियम १९६३

भंडारी बँक इमारत, २ रा माळा, प्र. त. काळे गुठनी मार्ज, दादर (प), मुंबई-४०००२८ **नाहीर नोटी**स

जा.क्र.मुंबई/जिउनि. ४/असहकार प्रस्ताव सुनावणी/४४८/२०२४ दि. १६ / ०२ /२०२४ अर्ज क.N.C.- ०७/२०२३

डॉ. अमोल महाजन, मुख्य प्रवर्तक नियो, नवकार भवन प्रिमायसेस को-ऑप, सो, लि.

३०१, नवकार भवन, दौलत नगर, बोरीबली (पूर्व), मुंबई-४०००६६

**विरुध्द** श्री हरिष रतनचंद जैन 

१०१. राज भवन, दौलत नगर रोड नं. १, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ ...प्रतिवादी

महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदिनकांबाबत (त्या बांधण्यात प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री व्यवस्थापन व हस्तांतरण यांच राताच्या काराम्य क्रमान्य राज्याच्याच्याच्या (राज्याच्या आराताच्या क्रमान्य प्रमुख्य चन्न, राज्या प्रमुख्य क्रम निवासन करण्याचावत ) अधिनेवसन १९६३ मधील कलम १९१ (३) अच्ये आणि लागू असलेल्या निवासाच्ये अर्जवाद यांनी नियो. नवकार भवन प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., ३०१, नवकार भवन, दौलत नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ या संस्थेयता विकस्तक यांच्या विरुध्य संस्था नोतिशासी (विकसक असहकार्य) अर्ज वाखल केला असुन त्या अनुवायाने संबंधितांना सदर प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीवी नोटीस रिनस्टर प्रास्टाने पाठवून या कार्यालयात वेळाेवेळी सुनावणी घेण्यात आलेल्या आहेत. सदर सुनावणीवेळी प्रतिवादी वारंबार गैरहजर राहत असल्याने जाहिर सुनावणी नोटीस ाना निर्णरा होण्यात आलेला आहे

. तेव्हा या जाहिर नोटीसीअन्वये संबंधितांना कळविण्यात येते की, सदर प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांनी **दि** २९/०२/२०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (४), मुंबई, भंडारी बँक भवन, २ रा माळ प्र. ल. काळेगुटून्नी मार्ग, तादर (प), मुंबई - २८ या कार्यालयात समक्ष हजर राहाते. आपण सदर दिवशी व वेळी हजर र राहित्यास अथवा आपले लेखी/तोंडी म्हण्णे सादर न केल्यास आपले काही म्हण्णे नाही असे गृहित ध्रुटन प्रकरणाची सुनावण म्यात येईल आणि एकतर्फी निर्णय देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

(शिक्का)

सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (४),मुंबर्ड करिता

#### PUBLIC NOTICE

COMPLAINT NO. CC/21/145

Mrs. Vaishali Vishwanath Gamare V/s Siddhi Kamakhiya Constructio (Partnership Firm)

Respondent Party:

S. PARTICULARS

1. Siddhi Kamakhiya Construction

(Partnership Firm) Having Office At: Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

Arjun Rawat Siddhi (Partner)

Having Office At: At Room No. 5, Sai Chhava Apartmen Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

Whereas the Complainants above mentioned has filed the Complain efore the Central Mumbai District Consumer Disputes Redressal Commission and prayed for issue of Public Notice against above mentioned Opposit Party No. 01 and 04. Hence the Hon'ble Commission Orders the service b tituted Service i.e. Public Notice.

TAKE FURTHER NOTICE that Opposite Party No. 01 and 04 hav attend the next date of Complaints is 2nd April 2024 at 10.30 a.m. At the

If the Opposite Party No. 01 and 04 fails to attend on the aforesaid date me and place either in person or through the authorized agent, the commission may in its discretion to take the further steps in above complaint.

Place: Parel, Mumbai Registrar

Consumer Disputes Redressal Commission Central Mumbai Distric

## FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF M/s. VINDHYAVASINI STEEL CORPORATION PRIVATE LIMITED.

DETAILS

INO		22171120
1.	Name of corporate debtor	M/s. VINDHYAVASINI STEEL CORPORATION PRIVATE LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	23 <sup>rt</sup> March 2011
3.	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Companies Act 1956
4.	Corporate identity number / limited liability identity number of corporate debtor	U27100MH2011PTC215155
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Flat No. 101, OG-III, Oberoi Garden, Thakur Village Off Western Express Highway, Kandivali (E), Mumbai City MH 400101
6.	Date of closure of insolvency resolution process	19 <sup>th</sup> July 2023
7.	Liquidation commencement date of corporate debtor	Order passed on: 20 <sup>th</sup> February 2024 Order received: 21 <sup>th</sup> February 2024
8.	Name, address, email address, telephone number and the registration number of the liquidator	Naren Sheth, IBBI/IPA-001/IP-P00133/2017-18/10275
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with Board	Address: 1014-1015, PRASAD CHAMBER, TATA ROAD NO.1, OPERA HOUSE, CHARNI ROAD (EAST), MUMBAI 400004 Mail id: nvsheth@mkindia.com/mkindia58@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the Liquidator	1014-1015, PRASAD CHAMBER, TATA ROAD NO.1, OPERA HOUSE, CHARNI ROAD (EAST), MUMBAI 400004 Mail id: cirp.vvsppl@gmail.com/nvsheth@mkindia.com
11.	Last date for submission of claims	21st March 2024

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai has ordered the commencement of liquidation of the M/s. VINDHYAVASINI STEEL CORPORATION PRIVATE IMITED on Order passed on 20.02.2024order received on 21.02.2024 liquida

The stakeholders of M/s. VINDHYAVASINI STEEL CORPORATION PRIVATE LIMITED at hereby called upon to submit their claims with proof on or 21st March 2024, to the liquid address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All othe

reditors may submit the claims with the proof in person, by post or by electron submission of false or misleading proof of claims shall attract penalties Mr. Naren Sheth, IP/P-00133-IBBI/IPA-001/IP-00133/2017-18/10275

1014-1015, PRASAD CHAMBER, TATA ROAD NO.1,

Name and signature of liquidator Naren Sheth

OPERA HOUSE, CHARNI ROAD (EAST), MUMBAI 400004

# SHRIRAM

#### Shriram Finance Ltd. Registered Off.: Sri Towers, Plot No. 14A, South Phas

SHRIRAM Cit

Industrial Estate, Guindy, Chennai 600 032 Branch Off: Solitaire Corporate park Building No.7.772 7th Floor, Chakala, Andheri East, Mumbai-400093. Website: www.shriramfinance.in

# NOTICE FOR INTIMATION TO COLLECT THE ARTICLES /PERSONAL BELONGING FROM YARD

Note: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

> Without Prejudice Date: 19/02/2024 Registered AD /Paper Publication

1. M/s HPA Space Pvt. Ltd., (Borrower)

Flat No. 703-4, 7th floor, Krushal Commercial Towers, Nr. Amar Mahal Junction. Above Shopper stop, GM Road, Chembur West Mumbai

2 . Mr. Hemant Vinaynant Parikh (Co-borrower/Gurantor )

Flat No. 202, B Wing, Sorento Building, Shanti Park, Opp. Jain mandir, Ghatkopar E Mumbai 400 077

3. Mrs. Archana Hemant Parikh

Flat No. 202, B Wing, Sorento Building, Shanti Park, Opp. Jain mandir, Ghatkopar E Mumbai 400 077

4 . Mrs. Ami Vipul Parikh,

C/401, Soento Bldg. Shanti Park, Ghatkopar East 400 077 Sub:- Notice for intimation to collect the articles /personal belonging

from yard Dear Sir/Madam,

We have taken the physical possession of mortgaged by you on 29/08/2018 or the said day the Authorized officer had informed you to remove all the movable articles lying in your premises but you have failed do the same even after communicating in the presence of the Tehsildar and issued various intimation letters also & after intimated you failed to remove the movable articles we have shifted your all movable articles to Bhiwandi yard.

Its already crossed more than 6yrs and since the day of physical possession however no attempt or any communication has been received from your end to get back the movable/articles. Due to the presence of movable articles. Shriram finance ltd has incurred huge expenses for safeguarding the said articles. You have to pay the necessary charges if you wish to retain the same failing which we will be forced to disposed/scraped without given any further intimation and also inform you that we will not be responsible for any loss or any claim on the said movable/articles dispose of from our end.

> Thanking you, For Shriram Finance Ltd. Authorised Officer

#### Public Notice

Public notice is hereby given on behalf of Tulja Bhavani Co-operative Housing Society Limited., of Dombivli that the Society intends to develop the property owned by the society which is described in the following Schedule:

### Schedule of the Property

All that piece and parcel of land bearing Survey No.38, Hissa No.2 of Revenue Village Kole, Tal.: Kalyan, Dist. Thane,Dombivli (E) 421204 admeasuring about 2882.38 Sq. Meters lying and being within the limits of Kalyan Dombivl Municipal Corporation and under the Planning Authority of Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), having 10 feet access road from Katai Badlapur pipeline service road and which is bounded as under

On or towards East : Property owned by Sujeet Sante On or towards West: Property of Kalubai Krushna Patil On or towards North: Property owned by Sujeet Sante

On or towards South: Property owned by Ajit Patil and

Kanchan Kanoiiva

The Society intends to construct a building on the above described land consisting of the flats to accommodate its 85 members. The competent Builder / Developer should submit the Tender to the Society in closed envelope by registered post on the following address within 15 days from the date of Publication of this Notice. The interested Builder/Developer has to deposit Rs.10,000/-(Rupees Ten thousand Only) by D.D. which shall be not refundable.

Signed

Contact PMC Shri. Yogesh Agrawal Mob no.9323199198. Chairman Shri. Ganpat Bodke Tulja Bhavani Co-op. Hsg. Society Limited.,

102, Mangal Kalash Complex, Ganesh Darshan Building, C Type, B Wing, M.I.D.C.road, Thakurli, Dombivli East 421201

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all that my client viz. MRS. USHA D. BHED is Owner of Flat No. A/39, on 2nd Floor, area admeasuring 16.72 Sq. Ft. Built-up, in the building known as "CHANDRALOK" & Society known as "CHANDRALOK" 'A' CO-OP. HSG. SOC. LTD.", Janta Nagar Road, Constructed on the land bearing Survey No. 7 (Part), Village - Bhayander, Bhayander (West), Taluka & District - Thane 401 101 who have represented that previous linked original title deeds i.e. (1) Agreement for Sale Dated 31/03/1976 executed between M/S. NIRMAL BUILDERS, being Vendors therein And SMT. RANJANABEN CHIMANLAL DOSHI, being Purchaser therein, (2) Agreement for Sale Dated 07/07/1978 executed between SMT. RANJANABEN CHIMANLAL DOSHI, being Vendor therein And SHRI. DILIP BHAICHAND SHAH, being Purchaser therein, & (3) Agreement for Sale Dated 11/09/1984 executed between SHRI. DILIP BHAICHAND SHAH, being Vendor therein And SHRI. SHAILESHKUMAR HARILAL MAKANI, being Purchaser therein pertaining to above said Flat has been lost/misplaced. (4) Further vide Agreement for Sale Dated 18/06/1987 SHRI. SHAILESHKUMAR HARILAL MAKANI, being Vendor therein sold above said Flat No. A/39 to SMT JAYABEN DINESHKUMAR MEHTA, being Purchaser therein. (5) Whereas SMT. JAYABEN DINESHKUMAR MEHTA died intestate on 26/01/2009 leaving behind her (1) SHRI. DINESHKUMAR M. MEHTA - (Husband), (2) HEENA DINESHKUMAR MEHTA - (Daughter) & (3) AJAY DINESHKUMAR MEHTA - (Son ) as her legal heirs and representatives in respect of said Flat. Whereas Society has transferred said Flat in favour of SHRI. DINESHKUMAR M. MEHTA, (6) Whereas vide Agreement for Sale Dated 30/03/2011 duly registered at Joint Sub Registrar Thane - 7 under Sr. No. TNN-7/03390/2011 to MRS. USHAD. BHEDA, being Transferee therein.
ALL Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of

sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at Office No-3, Tare Compound, Near Dakshin Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E). Mumbai - 68, within 07 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

Mr. Kiran E. Kochrekar

K.K. Associates, Advocates.

# **MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED**

Place: Mumbai Date: 22nd February, 2024.

> Corporate Identification Number (CIN): L65999MH1994PLC079222 Regd. Office: 3rd Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (East) Mumbai - 400 069 Phone: 022-6191 9293 E-mail: mudrafinancial.1994@gmail.com, Website: http://www.mudrafinancial.in

NOTICE OF THE 1/2023 -2024 EXTRA- ORDINARY GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

# Notice is hereby given that:

. The 1/2023-2024 Extra-ordinary General Meeting (EGM) of the members of the Company will b held on Monday, 18th March, 2024 at 01:00 P.M (IST) at 3rd Floor, Vaastu Darshan, 18\* Wing, Azar Road, Andheri (East), Mumbai – 400 069 to transact the businesses as set forth in the Notice of the Meeting dated 29th January, 2024. Electronic Copies of the Notice of the EGM have been sent to all the members whose email IDs are

registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company, at www.mudrafinancial.in. and website of stock exchange. i.e BSE Limite Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e Wednesday, 13th March, 2024 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the EGM through the electronic voting system of the National Securities Depository Limited

(NSDL), from a place other than the venue of the EGM ('remote e-voting'). All the members are

electronic means: The remote e-Voting shall commence on 15th March, 2024 (9:00 A.M. IST); The remote e-Voting shall end on 17th March, 2024 (5:00 P.M. IST);

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is

E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. (IST) on 17th March, 2024; vi. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and holds shares as on the cut-off date, i.e. 13th March 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and

password can be used for casting vote;
Members may note that: a) The remote e-Voting module will be disabled by NSDL beyond 5:00 P.M. IST on 17th March, 2024 and once the vote on a resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the EGM for members present at the meeting; c) The members who have cast their vote by remote e-Voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again; and d) Only persons whose names are recorded in the register or members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-of date shall be entitled to vote using the remote e-Voting facility or at the EGM using ballot paper;

viii. The Notice of EGM is available on the Company's website www.mudrafinancial.in and wet stock exchange. i.e BSE Limited ('BSE'') at www.bseindia.com ix. In case of gueries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Question (FAQs) for members and e-Voting user Manual available in the "Downloads' section of NSDL's website: https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 12th March, 2024 to Monday, 18th March, 2024 (both days inclusive) for the For Mudra Financial Services Limited

> Faiyaz Chaudhary Company Secretary

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that as per information given by my client Mr. Ashok Digambar Joshi that he is the owner of Flat No.206, 2nd Floor, Shivkrupasagar Co-operative Housing Society Ltd., Pt. Dindayal Cross Road, Dombivli (West), Dist-Thane (hereinafter referred to as "said flat"). The original registration receipt bearing No.P- 2104/1988 in respect of Agreement dated 11/10/1988 executed between M/s. Priyanka Construction Company and Mr. Ashok Digambar Joshi in respect of the said flat is misplaced and not traceable. The complaint is lodged by Mr. Ashok Digambar Joshi to Vishnu Nagar Police Station, Dombivli (West) under No.217/2024 and police station issued Missing Certificate on 15/02/2024. My client intends to register the Agreement for Sale in respect of the said flat to

the prospective purchaser/s. If any person / persons finds above mentioned original document and / or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing along with necessary documantry proof within 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within given period, Mr. Ashok Digambar Joshi will enter into Sale Deed

in respect of the above mentioned flat with the prospective Purchaser/s and the objections received thereafter shall not be entertained.

Place - Dombivali Date - 22/02/2024

purpose of EGM.

Date: 22<sup>nd</sup> February, 2024

Place: Mumbai

(Mr. Nikhil M. Sansare) Advocate

A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

### **PUBLIC NOTICE**

This Public Notice is hereby given to the public at large that VALENTINE SALDANHA and ANTOINETTE VALENTINE SALDANHA are one and the same person i.e. Myself the above notice is in referance to Affidavite Cum Decleration dated 21st February 2024.

ANTOINETTE VALENTINE SALDANHA

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. भावेश हरीसिधा सुचक हे फ्लॅट क्र. सी-४०१, ४था मजला, अरिहंत म्हणून ज्ञात इमारत. अरिहंत मोहन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सोडावाला लेन, गोविंद नगर बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ तसेच सोसायटीद्रारा वितरीत दिनांक २३ जानेवारी. १९९३ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.५८ असलेले अनुक्रमांक २९१ ते २९५ चे रु.२५०/- सरासरी मुल्याचे प्रत्येकी रु.५०/- दर्शनी मुल्याचे ५ शेअर्स (सदर शेअर्स) (सदर एकत्रितपणे सदर जागा) या जागेचे मालक आहेत.

येथे सुचित करण्यात येत आहे की: (अ) श्री भावेश हरीसिधा सुचक हे सदर जागेचे मालक आहेत. (ब) सदर शेंअर्स हे वर्तमान स्थितीत स्वर्गीय श्री हरीमिधा एच मचक यांच्या नावे आहे (क) श्री. भावेश हरीसिधा सूचक यांच्याद्वारे सोसायटीकडे सुचित करण्यात आले आहे की, सदर शेअर्सबाबतचे मुळ भागप्रमाणपत्र हरवले असल्याने सापडत नाही. (ड) सदर श्री. भावेश हरीसिधा सचक यांनी सदर सोसायटीकडे सदर शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा पक्षकारास सदर शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कार्ह आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा सोसायटीकडे लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पराव्यांस सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावेत. अन्यथा सोसायटीकडन दावा आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सदर शेअर्सबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल.

मा. सचिव/अध्यक्ष अरिहंत मोहन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

सोडावाला लेन, गोविंद नगर, बोरिवली पश्चिम. मुंबई-४०००९२. ठिकाण: मुंबई दिनांक: २२.०२.२०२४

#### जाहीर सूचना

श्रीमती हाजजान रेहाना बेगम या अल-मिन अपार्टमेंट एसआरए को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लि., **पत्ता:** कार्यालय/फ्लॅट क्र.००३, इमार क्र.२५, सी विंग, एम.एच. पठाण रोड, पठाणवाडी मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.६०६, ६वा मजला, सी विंग, डमार क्र.२५ येथील जागेच्या धारक आहेत, यांचे २५.१२.२००५ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपास १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपः आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या प्तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स र हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधीत टिलेल्या प्रामिने त्यवहार क्यायाम मोमायटी पोकर्ल अमेल जर मोमायटीच्या भांडवल /मिलकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त oले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसा यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य ारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

> अल-मिना अपार्टमेंट एसआर कोहौसोलि.च्या वतीने व करित सही/- मा. सचिव

#### ठिकाण: मुंबई दिनांक: २२.०२.२०२४

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general public a large that Late. Mr. Rais Azam Khan ember of Mira Enclave Co - operative Housing Society Ltd., having address at Behind Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane – 401 107, and was Certificate No. 12, bearing five shares from Nos. 56 to 60 of Rs. 50/-(fifty) each, together with all rights, title and interest in Flat No.204, 'A – Wing', 2 nd floor, admeasuring 41.44 sq. meters Built – up area, in the building known as 'MIRA ENCLAVE' society known as 'Mira Enclave CHS Ltd' situated at Behind Laxmi Park, Naya Naga Mira Road (East), Dist. Thane – 401 107. M Rais Azam Khan died on 09/11/2022, and hi legal heirs/legal representative MRS FÄRHAT RAIS AZAM KHAN W/O LAT MR. RAIS AZAM KHAN and MISS KHADEEJA RAIS AZAM KHAN D/C LATE MR. RAIS AZAM KHAN. ha plied for membership of the society and for e transfer of shares and interest of Flat

No.204, 'A – Wing', onto their names. The society hereby invites claims o objections from the heir or heirs or othe laimants/objector or objections transfer of the said shares and interest of the leceased members in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for nsfer of shares and interest of the decea ember in the capital/property of the society If no claims/objections are received within neriod prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of e deceased members in the capital/proper of the society in such manner as is provide under the bye – laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/propert of the society shall be dealt with in the mann provided under bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the societ s available for inspection by the claimar ectors, in the office of the society/with th cretary of the society between 9.30 a.m. 1.00 p.m. from the date of publication of the tice till the date of expiry of its period.

Place: Mira Road (E), Thane

MIRA ENCLAVE CO – OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Hon. Secretary/Chairman



#### **PUBLIC NOTICE**

This public notice is hereby given to the public at large that Rashpa Darshan Singh and Rashpal Singh are one and the same person i.e Myself. The above notice is in reference to Affidavit Cum Declaration 21 Feb 2024.

> Rashpal Darshan Singh Rashpal Singh Date: 22/02/202

# नमुना ब

जाहीर अधिसूचना												
(इनसॉल्व्हन्सी	ॲण्ड	बँकरप्टसी	बोर्ड	ऑफ	इंडिया	(लिक्वीडेशन	प्रोसेस)	रेग्युलेशन्स,	२०१६ ः	चे नियम	१२	अन्वये)
मे. विंध्य	वासि	नी स्टील	ा को	पिरिष्	ान प्रा	यव्हेट लि	मिटेडच	या धनकों	चे लक्ष	विधण	ग्राव	रिता

	नः ।यज्ययासमा स्टारा कामारशम प्राप	क्टालानटङ्का वनकाव लक्ष ववक्वाकारता
अ.	तपशील	वर्णन
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. विंध्यवासिनी स्टील कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२३ मार्च, २०११
'n	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी कायदा १९५६
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु२७१००एमएच२०११पीटीसी२१५१५५
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	फ्लॅट क्र.१०१, ओजी-३, ओबेरॉय गार्डन, ठाकूर गाव पश्चिम दुतगती महामार्ग, कांदिवली (पु.), मुंबई शहर महा-४००१०१, भारत.
ξ	अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख	१९ जुलै, २०२३
O	कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ तारीख	आदेश मंजूर २० फेब्रुवारी, २०२४ आदेश प्राप्त २१ फेब्रुवारी, २०२४
۷	परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	नरेन शेठ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१३३/ २०१७-१८/१०२७५
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	पत्ताः १०१४-१०१५, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड (पुर्व), मुंबई-४००००४. ई-मेल: nvsheth@mkindia.com / mkindia58@gmail.com
१0	परिसमापकासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	१०१४-१०१५, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड (पुर्व), मुंबई-४००००४. ई-मेल: cirp.cmtrpl1@gmail.com /

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख २१ मार्च, २०२४ येथे सूचना देण्यात येत आहे की, सांकेताकाच्या कलम ३३ अन्वये परिसमापन आदेश दिनांक २१.०२.२०२४ रो प्राप्त, दिनांक २०.०२.२०२४ रोजी मंजूर आदेशानुसार मे. विध्यवासिनी स्टील कॉपरिशन प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोध समापन प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई यांनी दिला आहे.

nvsheth@mkindia.com

मे. विंध्यवासिनी स्टील कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की. बाब क्र.१ ध्ये नमुद पत्त्यावर परिसमापकाकडे **२१ मार्च, २**०२४ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

ाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल श्री. नरेन शेठ

गयपी/पी-००१३३-आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००१३३/२०१७-१८/१०२७५ १०१४-१०१५, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड (पूर्व), मुंबई-४००००४. काचे नाव व स्वाक्षरी: श्री. नरेन शेठ



### **MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED**

Corporate Identification Number (CIN): L65999MH1994PLC079222 Rend, Office: 3rd Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road Andheri (East) Mumbai - 400 069 Phone: 022-6191 9293 E-mail: mudrafinancial.1994@gmail.com, Website: http://www.mudrafinancial.ir

#### NOTICE OF THE 1/2023 -2024 EXTRA- ORDINARY GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- The 1/2023-2024 Extra-ordinary General Meeting (EGM) of the members of the Company will be held on Monday, 18th March, 2024 at 01:00 P.M (IST) at 3rd Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai - 400 069 to transact the businesses as set forth in the Notice of the
- Meeting dated 29th January, 2024. Electronic Copies of the Notice of the EGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company, at www.mudrafinancial.in. and website of stock exchange. i.e BSE Limited ('BSE") at www.bseindia.com
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Wednesday, 13th March, 2024 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the EGM through the electronic voting system of the National Securities Depository Limited (NSDL), from a place other than the venue of the EGM ('remote e-voting'). All the members are
  - The business as set forth in the Notice of the EGM may be transacted through voting by
- electronic means; The remote e-Voting shall commence on 15th March, 2024 (9:00 A.M. IST); The remote e-Voting shall end on 17th March, 2024 (5.00 P.M. IST):
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. (IST) on 17th March, 2024;
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and holds shares as on the cut-off date, i.e. 13th March, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is a fready registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote; vii. Members may note that: a) The remote e-Voting module will be disabled by NSDL beyond 5:00
- P.M. IST on 17th March, 2024 and once the vote on a resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the EGM for members present at the meeting; c) The members who have cas their vote by remote e-Voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled. to cast their vote again; and d) Only persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-of date shall be entitled to vote using the remote e-Voting facility or at the EGM using ballot paper; viii. The Notice of EGM is available on the Company's website www.mudrafinancial in and website of
- stock exchange, i.e BSE Limited (ISSE") at www.bseindia.com
  ix. In case of queries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's
- website: https://www.evoting.nsdl.com.or.contact.NSDL.by.email.at.evoting@nsdl.co.in.
  Register of Members and the Share Transfer books of the Company will remain from Tuesday, 12th March, 2024 to Monday, 18th March, 2024 (both days inclusive) for the purpose of EGM.

For Mudra Financial Services Limited

Place: Mumbai Date: 22<sup>nd</sup> February, 2024 Faiyaz Chaudhary

Plaintiff No.1

...Plaintiff No.2

#### **PUBLIC NOTICE** IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 34 OF 2022.

1. MR. M. A. SULFIKKAR Age 53 Years, Occupation-Business an adult Indian inhabitants, Residing at: VI-209, Andipatil House, Kadappuram, Orumanayur, Thrissur, Kerala-680512.

2. MR. M.A. MUHAMED SEREEF (alias SHERIFF MOIDUNNY ANDIPATTIL) Constituted Attorney of Plaintiff No.1 Age- 50 Years, Occupation-Business an adult Indian inhabitants, Residing at: VI-209, Andipattil House, Kadappuram, Orumanayur, Thrissur, Kerala-680512.

V/s. Unknown legal heirs & Representative of Deceased Mr. Munnilal A. Gupta and Deceased Mrs. Gujarathi Devi Gupta Age Not known Occupation-Not known an adult Indian inhabitants, Residing at: Room No.15/595, Mirza Irani Chawl. Near Kurla Station, Pipe Road,

Kurla (West), Mumbai-400070. )...Defendant No.1 To, The Unknown legal heirs of the defendant No.1 abovenamed

WHEREAS, the Plaintiffs abovenamed have instituted the above suit against Defendants praying therein that this Hon'ble Court be pleased to pass any appropriate order directing Defendants to quit, vacate and hand over the vacant peaceful possession of the suit premises i.e. Property No.1 i. e. Room No.15. First Floor, House No.595. Mirza Iran Chawl, Near Railway Station, Kurla (West), Mumbai-70, admeasuring about 10 x 15 Sq.fts. i.e 150 sq. fts. and Property No.2 i.e. Shop No.7 Ground Floor, House No. 595, Mirza Irani Chawl, Near Railway Station Kurla (W), Mumbai-70, admeasuring about 10 x 22 Sq.fts i.e. 220 sq.fts to the Plaintiffs & also this Hon'ble Court be pleased to pass any appropriate order directing Defendants to pay mesne profit at of Rs.40,000/- per month from the date of creating the sub-let till the possession of the above suit premises to the Plaintiffs and further continue to pay the rent with 10% increment till the final decision of the suit, and for such other

and further reliefs, as prayed in the Plaint. YOU ARE hereby summoned to appear before Hon'ble Judge presiding in Court Room No.13, 4th floor, Old Building, Small Causes Court, L.T. Marg, Mumbai-400002, in person or by a pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit or who shall be accompanied by some person, able to answer al such questions, on the 26th February, 2024, at 2.45 O' Clock in the afternoon to answer the claim, & as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence

Take notice that, in default of your appearance of the day before

nentioned, the suit will be heard and determined in your absence You may obtain the copy of the said Plaint from the Court Room No.13 of this Court.



Given under seal of the Court This 7 day of November, 2023. Sd/-Registrar.

## PUBLIC NOTICE

This is public notice on behalf of my client MR. MANJEET SINGH MAAN SINGH BEHL that he and his mother SMT. HARJINDER KAUR MAAN SINGH BEHL are the legal heir of his late father MAAN SINGH BEHL who was expired or 16/04/2013 at Mumbai having Registration No. 741635395, having date of Registration 17/04/2013 after his death MR. MANJEET SINGH MAAN SINGH BEHL giving NOC to transfer premises situated at B-613, 7th Floor, Plot- 89 PT 2 PT, B Om Shiv Shakt CHS, J K Bhasin Marg, Punjab Colony, Sion Koliwada, Antop Hill, Mumbai- 400037 to his mother Name SMT. HARJINDER KAUR MAAN SINGH BEHL if anyone have any one have objection please contact or 8454920758 within 15 days from the date of ADVOCATE B. K. MISHRA

#### Public Notice for loss of sale agreement

Notice is hereby given to the public that sale of agreement dated 6th June 1992 executed etween Thakkar Builders and Developers (Builder) and Mr. Mohan Chitre (The Purchaser) for the property bearing address Flat no A 601, Sweta Shelter, Thakka Complex, Malad West, Mumbai 400095 has been lost / misplaced. All persons are hereby informed not to deal with or carry out any ransaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this

Radha Mokash Krishna E102, Vasant Sagar,Thakur Village Kandivali Easi Mumbai-400101 Place : Mumbai Date:22/02/2024

#### जाहीर सूचना

याटारे जनतेला नोटीस टेण्यात येत आहे की थी ईश्वरदास हरिदास वोरा, जे फ्लॅट क्र.डी/५ चे गलक आणि भोगवटादार आहेत, श्रीमती शांतीदेर्व जी. सिंग (हस्तांतरकर्ता) आणि श्री. ईश्वरदास हरिदास वोरा (हस्तांतरीती) यांच्यात दि.३० जून २००२ रोजी झालेल्या विकी करारादारे नोंदणीक दस्तऐवज क्रमांक बीडीआर६/५०५६/२००२ दिनांक . १९.०७.२००२ आणि त्यानंतर श्री. ईश्वरदास हरिदास वोरा यांचे दि.०२.०६.२०११ रोजी निधन गले. त्यानंतर, सदर सदनिका क्रमांक डी/५ हा इत्तराधिकारी व कायदेशीर वारस श्री. विपृत र्धश्वरदास वोरा यांच्या ताब्यात होता.

दे सागर वैभव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लि., पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत गेली होती आणि २१ जानेवारी २०२२ रोजी कायमस्वरूपी पर्यायी नेवासाचा करार मे. कोलते पाटील डेव्हलपर्स लि., (डेव्हलपर) आणि सागर वैभव को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. (सोसायटी) भाणि श्री. विपुल वोरा (विद्यमान सदस्य) दस्तऐवज नोंदणी क्रमांक बीडीआर७/१०००/२०२२ दे.२१.०१.२०२२ रोजी अंमलात आणला गेला. विकसकाने जन्या फ्लॅट क्रमांक डी/५ च्या बदल्यात फ्लॅट क्रमांक ३०१, सी विंगचे वाटप केले आहे, त्याचे वर्णन खाली दिलेल्या अनुसूचीत केले आहे न्हणन, श्री.विपल ईश्वरदास वोरा यांच्या नावाने सोसायटीसह नामनिर्देशन व कायदेशीर वारसदार म्हणून जुन्या सदनिका क्र.डी/५ चे अधिका तोडणे आवश्यक आहे. म्हणून, सर्व कायदेशीर गरसांनी १) श्री. हितेश ईश्वरदास वोरा आणि २ सौ. दक्षा दिलीप संघवी ऊर्फ दक्षा ईश्वरदास वोरा (रिलीझीस) आणि श्री. विपल ईश्वरदास वोरा (र . रेलीझर) यांच्यामध्ये दिनांक २०/११/२०२३ रोजी रेलीज डीड निष्पादित करण्यात आले, श्री. विपुल श्वरदास वोरा यांच्या नावे त्यांचे हक सोडण्यासाठी . दिनांक २०.११.२०२३ रोजी नोंदणीकृत दस्तऐबज क्र.बीआरएल५/१९३०१/२०२३.

गर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सद लॅट क्र.३०१, सी-विंग च्या मालमत्तेवर विक्री, शेअर, वारसाहक, बक्षीस, हस्तांतर, करारनामा भाडेपदा उप-भाडेपदा बाटप परवाना उप-गरवाना, परिरक्षा, वहिवाट, वारसाहक, लिस ोन्डन्स, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, एमओयु, लिव्ह ॲण्ड लासन्स, मृत्युपत्र किंवा जप्ती किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही दावा. आक्षेप. अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात आक्षेप/दाव्याचे पुष्ठचर्थ दस्तावेज । इतर पराव्यांच्या प्रतींसह माझे कार्यालय २१६ दीपलक्ष्मी को.हौ.सो.लि., दुसरा मजला आग्रीपाडा, मुंबई - ४०००११ येथे सदर सूचना ाकाशन तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांच्या** आत कळवावे. अन्यथा दावेदारांनी त्यांचे दावा त्याग केले आहेत आणि असल्यास असे दावा असल्यार ऱ्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले नाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व पष्ट बाजारभाव योग्य मालमत्तेचे अधिकाराच्य भाधारावर माझे अशील पढील प्रक्रिया करतील

#### वर संदर्भित अनुसूची: (जुन्या खोलीच्या जागेचे वर्णन)

म्लॅट क्र.३०१, सी विंग, महारेरा क्षेत्रफळानुसा ४४१.७५ चौ.फूट कारपेट क्षेत्र, ३ मजल्यावर, साग वैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड तक्ष्मण म्हात्रे रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८, सीटीएस क्र.५१ येथे स्थित गाव मंडपेश्वर ोंदणी मुंबई उपनगर जिल्हा. ञाज दिनांकीत २२ फेब्रुवारी २०२४

श्री. दीपक एन. राणे

#### जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री.प्रविण श्रीराम कदम हे फ्लॅट क्रमांक बी-१/४०४, चौथ्य मजल्यावर, सराफ चौधरी नगर कोहौसो (क्र.१) लि. चे सराफ चौधरी नगर म्हणून ज्ञात, ठाकू कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू), मुंबई-४०० १०१ च्य परिसराचे पूर्ण मालक आहेत.

आमचे अशिल उपरोक्त मालमत्तेतील सर्व हक शीर्षक आणि हितसंबंध मिळविण्याकरिता वाटाघार्ट करत आहे. कोणा व्यक्तिस विक्री, भेटवस्त् देवाणघेवाण, तारण, शुल्क, भाडेपट्टा धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा इतर कोणत्यार्ह नागनि उपरोक्त मालमत्तेवर कोणताही दावा, हक शीर्षक आणि हितसंबंध असल्यास ही सूचन प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत पुरेश कागदोपत्री पुराव्यासह खाली अधोस्वाक्षरीदारांन दिलेल्या पत्त्यावर कळवावे. उपरोक्त वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे गृहित धरले जाईल की उपरोक्त मालमत्तेवर कोणतेही दावेदा गहीत आणि आमचे अशिल त्यानुसार उपरोत्त गलमनेन्या खोटीसाठी कायदेशीर औपचारिकत पूर्ण करण्यासाठी पुढे जाईल.

सही/ स्मिता आर.घाडी

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्री. बिपीन चंद्र लाः शंकर व्होरा २) श्री. पराग बिपिनचंद्र व्होरा ३) श्रीमती तरुग बी. व्होरा आणि x) श्रीमती स्वाती पराग व्होरा हे गोकल गर

४०० १०१ येथे स्थि आहे आणि सोसायटीच्या इमारतीर

त्रापावयाः, रातावयः जा माठवरम् । माठवरम् । भासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्या ग्रारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून कार् वारता जिल्ला जान्य पायपात) जायान यनार वा ज्यानक्षूत कार दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**९ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय ासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्य तेच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, र मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी अर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधी रिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य ोअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षे ।सायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीर्त तर्दीनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच तिपुर्वातुराति वाचर ताताबटा कावचाहा वरता. राताबटा व्य गिरिक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव वर्षाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव गंच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावध माप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.० सायं. ५.०० पर्यंत (सोमवार ते शक्रवार) उपलब्ध आहेत काणः मुंबई दिनांक:२२.०२.२०२४

ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू), मुंबई - ४०० १०१

# जाहिर नोटीस / निवेदन

जवळ, लोकमान्य नगर पाडा नं 3, ठाणे वेस्ट . 400606, श्री. जयद्रथ अर्जुन पवार वय 66 ाहणार, खोली नं 7, मयेकर चाळ पारशीवाड<u>ी</u> साईबाबा मंदिरा जवळ. कोपरी कॉलनी. ठाणे इस्ट 400603, सौ. रेखा बाळासाहेब राठोड, वय 62 राहणार, स्वस्त धान्य दुकाना जवळ, तालुक श्रीरामपूर,,गुजरवाडी,अहमदनगर-413725,सौ जयश्री भाऊसाहेब गुजर, वय 59,राहणार, खोर्ल नं.127/2,जय भवानीचौक, बलाल नगर, वाळुज वडगाव, औरंगाबाद -431136, श्री. चंद्रकांत अर्जु पवार राहणार वसंत पाटील चाळ, खोली नं. 3 कोपर्र कॉलनी,ठाणे इस्ट-400603, इत्यादी हे तमार नोकांस सुचित करतात कि सदनिका क्र. 507, 5 व मजला, ओ विंग, मगलमुर्ती सहकारी ग्रुहनिर्मान संस्था मर्यादीत, इमारत क्र.1, स्वदेशी मिल रोड नाभटटी मुंबई-400022, ही सदनिका आमच वडील कै अर्जुन रामभाऊ पवार यांचे नावाने होर्त तसेच सदर मंगलमुती सहकारी गृहनिर्मान संस्थ मध्ये कै अर्जन रामभाऊ पवार याचे नावाने शेअ ग्रमाणपत्र 541 ते 550 प्रमाणे नोंदीस आहे. सदर वै अर्जुन रामभाऊ पवार हे दी. 30/01/2021 रोर्ज् नयत झाले असन त्यांचे हयातित त्याची पत्नी वै भागिरथी अर्जुन पवार या सुद्धा मयत आहेत, त्याचे पश्चात वरील आमचे अशील हे एकमेव वारस अस् इतर कोणिही वारस नाहीत. आमचे अशील यार्न नहाराष्ट्र हाऊसिंग ॲड एरिया डेव्हलपमेंट म्हाडा मध्ये प्रदरची सदनीका श्री.चंद्रकांत अर्जन पवार यांच गवाने करण्यासाठीचा रीतसर अर्ज केलेला आहे अशा परिस्थीतीमध्ये वरील आमचे अशील हे एकमे वारस आहेत. सदर सदनिकेवर कोणाचाही वारस ाहाण, दान, बक्षीस, मृत्युपत्र, लेखी करार, सार्व करार किंवा कोणाचाही कराराने. अधिकाराने कसलसही हक्क असल्यास तशी हरकत अश व्यक्ती / संस्थेने ही नोटीस प्रसिद्ध आपल्या हरकर्त झाल्यापासन पंधरा दिवसांच्या आत खालील सर्ह यांचेकडे दस्ताऐवज / पुराव्यासह नोंदवाव्यात. सदर मुदतीत जर तश्या हरकती न आल्यास अथवा केल्यास सदरहू सदनिकेवर अन्य होणाचाही अधिकार नाही असे समजन श्री. जर्नाद**्** अर्जुन पवार, श्री. जयद्रथ अर्जुन पवार, सौ. रेख ाळासाहेब राठोड, सौ. जयश्री भाऊसाहेब गुजर श्री चंदकांत अर्जन प्रवार हे एकमेव वारस असल्यान समजुन सदरची सदनिका बाबत पुढील कार्यवार्ह करण्यात येईल व सर्व हस्तांतरांची प्रक्रीया पूर्ण केली जाईल व त्यानंतर कोणाच्याही हरकती विचारात घेतल्या जाणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. म्हणून

फॉर्म कमांक INC-२६

केंद्र सरकार / प्राटेशिक संचालकांसमोर पर्श्चिम प्रदेश - महाराष्ट्र

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ मधील उप–कलम (४) आणि कंपनी (इन्कॉर्पेरेशन) नियम २०१४ च्या नियम ३० मधील उप-नियम (५) च्या खंड (अ) च्या बाबतीत

सपरनॉर्मल कॉन्सेप्टस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय क्रमांक ४०८, ४था फ्लोर, परमेश्र्वरी सेंटर दालिमय ु इस्टेट, एलबीएस मार्गावरील प्लॉट क्रमांक १८, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०, महाराष्ट्र, भारत येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या बाबतीत सीआईएन: U52590MH2019PTC333540

याद्वारे सामान्य जनतेला नोटीस देण्यात आली आहे की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत कंपनीने केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्यात कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध् फेरफाराची पुष्टी मिळावी यासाठी अतिरिक्त ठराव मंजूर करण्यात आला आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ''महाराष्ट्र राज्य'' वरुन ''कर्नाटक राज्य'' मध्ये बदलण्यास सक्षम करण्यासाठी शुक्रवार

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे ज्या व्यक्तीच्या हितावर परिणाम होण्यार्च शक्यता आहे ती एकतर MCA-२१ पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करुन किंवा वितरित करण्याचे कारण देऊ शकते किंवा पाठव शकते. प्रादेशिक संचालक. मंबई. महाराष्ट् आरओसी एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई - या पत्त्यावर प्रादेशिक संचालकान यांच्या स्वारस्यांचे स्वरुप आणि विरोधाचे कारण सांगणाऱ्या प्रतिज्ञाद्वारे समर्थित त्याच्या/तिच्या आक्षेपांच्य नोंदणीकृत पोस्टद्वारे ४००००२, महाराष्ट्र ही नोटीस प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांच्य आत अर्जदार कंपनीला एका प्रतसह अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमूद केलेल्य पत्त्यावर पाठवा:

ऑफिस नं. ४०८, ४था मजला, परमेश्वरी सेंटर दालमिया इस्टेट, प्लॉट नंबर १८ ऑफ एलबीएस मार्ग, मुलुंड पश्र्चिम, मुंबई ४०००८०, महाराष्ट्र भारत. च्या संचालक मंडळासाठी आणि वतीने

किर्तिप्रकाश सी. गणाचार्य DIN: ०७७६९००३

सुपरनॉर्मल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेड

जॉन पी. कानट्टुकलायल DIN: ०७७६९००३ पत्ता : सी-४, कोळुंगडे इस्टेट, कोलबाड रोड, ठाणे ४००६०१, **पत्ता** : १०२, नीलसिध्दी ग्लोरिया, प्लॉट १५०/१५१, सिडको गार्डन जवळ, सेक्टर २, उरण – ४१०२०६, महाराष्ट्र, भारत.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२/०२/२०२४

विकल उच्च न्यायालय मुंबई दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव कांदिवली (पूर्व), मुंबई -४००१०१

को हौसोलि म्हणून ज्ञात इमारतीतील फ्लॅट क्रमांक बी/१९० चे संयुक्त सदस्य होते जे ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू), मुंब आणि सदस्या श्रीमती तरुणा बी व्होरा यांचे दि २० ०२ २०० रोजी निधन झाले आणि श्री. बिपिन चंद्र लाभा शंकर व्होर सोसायटीचे सह-मालक आणि सह-सदस्य या दि.२६.१०.२०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निध

ोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मय

गोकुल गगन कोहीसोलि

आमचे अशिल श्री. जर्नादन अर्जन पवार वय वर्ष 68 राहणार, 2. औताडे चाळ, चेती नगर, विदर्भनिवास

दिली जाहीर नोटीस. दिनांक :-22-02-2024 श्थळ ठाणे

ॲड. मिलिंद परब आणि असोसिएटस

# कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० नुसार

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि

०९ फेब्रवारी २०२४ रोजी आयोजित सामान्य सर्वसाधारण सभा.

महाराष्ट्र, भारत. तारीख : २०/०२/२०२४

**PUBLIC NOTICE** 

COMPLAINT NO. CC/21/146

Sameer Vishwanath Gamare V/s Siddhi Kamakhiya Construction (Partnership Firm)

#### Respondent Party:

1. Siddhi Kamakhiya Construction (Partnership Firm) Having Office At: Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

4. Arjun Rawat Siddhi (Partner) Having Office At: At Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

Whereas the Complainants above mentioned has filed the Complaints pefore the Central Mumbai District Consumer Disputes Redressal Commission and prayed for issue of Public Notice against above mentioned Opposite Party No. 01 and 04. Hence the Hon'ble Commission Orders the service by estituted Service i.e. Public Notice.

TAKE FURTHER NOTICE that Opposite Party No. 01 and 04 have to attend the next date of Complaints is 2nd April 2024 at 10.30 a.m. At the above address.

If the Opposite Party No. 01 and 04 fails to attend on the aforesaid date time and place either in person or through the authorized agent, the commission

may in its discretion to take the further steps in above complaint. Date: 30.01.2024 (S.K. More) Place: Parel, Mumbai

Registrar

Consumer Disputes Redressal Commission Central Mumbai District

#### **PUBLIC NOTICE** COMPLAINT NO. CC/21/145

Mrs. Vaishali Vishwanath Gamare V/s Siddhi Kamakhiya Construction (Partnership Firm)

# **Respondent Party:**

1. Siddhi Kamakhiya Construction

(Partnership Firm)

Having Office At: Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

4. Arjun Rawat Siddhi (Partner)

Having Office At: At Room No. 5, Sai Chhaya Apartment, Nr. Sahakar Nagar Auto Stand, Virar East, Palghar- 401303

Whereas the Complainants above mentioned has filed the Complaints before the Central Mumbai District Consumer Disputes Redressal Commission and prayed for issue of Public Notice against above mentioned Opposite Party No. 01 and 04. Hence the Hon'ble Commission Orders the service by abstituted Service i.e. Public Notice.

TAKE FURTHER NOTICE that Opposite Party No. 01 and 04 have to attend the next date of Complaints is  $2^{nd}$  April 2024 at 10.30 a.m. At the above address.

If the Opposite Party No. 01 and 04 fails to attend on the aforesaid date time and place either in person or through the authorized agent, the commission

may in its discretion to take the further steps in above complaint. Date: 01.02.2024 (S.K. More) Place: Parel, Mumbai Registrar

## Central Mumbai District

Consumer Disputes Redressal Commission

विरोधकाचे नाव आणि पत्ता

लवादासमक्ष जाहीर सूचना

बहराज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२ चे कलम ८४ द्वारा कॉसमॉस को-ऑप. बँक लि. मीरा सागर इमारत, नवरोजी लेन, घाटकोपर (प), मुंबई-४०००८६

ज्याअर्थी कॉसमॉस को-ऑप. बँक लि., दावेदार या नात्याने, निर्णयासाठी खाली नमूद केलेला विवाद माझ्याकडे संदर्भित केला आहे, मी तुम्हाला याद्वारे वरील पत्त्यावर वैयक्तिकरित्या किंवा रीतसर निर्देश दिलेल्या वकील किंवा अधिकृत आणि संबंधित सर्व प्रमुख प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असलेल्या विकलामार्फत माझ्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स करतो, अशा प्रश्नांवर लवादाचा खटला ४ **मार्च, २०२४ रोजी स.११वा.** आणि पृढे दिलेल्या लवाद प्रकरणातील दाव्याचे उत्तर देण्यासाठी.

विवाद/प्रकरण क्र.

क्र.		
8	एआरबी/कॉस/०१/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूध्द श्री. अनिल शंकर देसाई व इतर प्रतिवादी	श्री. अशोक महादेव हाटेप्रतिवादी क्र.२ खोली क्र.७, १ला मजला, २८/३०, सर्वोदय चाळ, हौसिंग बोर्ड इमारत, खार पुर्व, मुंबई-४०००५२.
2	एआरबी/कॉस/०३/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूध्द श्री. मनोहर सुर्याजी निनावे व इतर प्रतिवादी	श्री. मनोहर सुर्याजी निनावेप्रतिवादी क्र. १ रामेश्वर सोसायटी चाळ, काळी माता नगर, काळी माता मंदिराच्या समोर, साई मंदिराजवळ, अप्पा पाडा, कुरार गाव, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७. श्री. धृव शिवराम तेजमप्रतिवादी क्र. २ चाळ क्र. २, खोली क्र. १, जय महाराष्ट्र चाळ कमिटी, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, कुरार गाव, अप्पा पाडा, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७.
m	एआरबी/कॉस/०४/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूघ्द श्री. मोहम्मद इकबाल शेख व इतर प्रतिवादी	श्री. मोहम्मद इकबाल शेखप्रतिवादी क.१ शांती नगर, न्यु एअरपोर्ट रोड, सहारगाव, चर्च पाखाडी, रोड क्र.१, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००९९. श्री. नामदेव महादेव तिवलेप्रतिवादी क्र.२ आकृती रोड, दामु नगर, कांदिवली, मुंबई-४००१०१. श्री. एम. वैद्य लिंगमप्रतिवादी क्र.३ खोली क्र.३०१, ए विंग, एव्हएग्रीन सिटी, जी.सी.सी. फिल्मी क्लबजबळ, मिरा रोड-पुर्व, ठाणे-४०११०७.
8	एआरबी/कॉस/०६/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूध्द श्री. राजाराम विष्णु कुपेकर व इतर प्रतिवादी	श्री. सकपाळ दत्ताराम गणपतप्रतिवादी क्र.२ फ्लॅट क्र.३०४, आर के अपार्ट., डी इमारत, ए विंग, भाईंदर-पुर्व, ठाणे-४०११०५.
5	एआरबी/कॉस/०७/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूध्द श्री. रविंद्र प्रकाश सुर्वे व इतर प्रतिवादी	श्री. संतोष गंगाराम भावलेप्रतिवादी क्र.३ खोली क्र.१६, कदम चाळ, हनुमान रोड, विलेपार्ले पुर्व, मुंबई-४०००५७.
w	एआरबी/कॉस/०८/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि दावेदार विरूध्द श्री. राजेश चंद्रकांत जठार व इतर प्रतिवादी	श्री. राजेश चंद्रकांत जठारप्रतिवादी क्र.१ खोली क्र.२, महावीर तिवरी चाळ, मोहिली गाव साकिनाका, मुंबई-४०००७२.
9	एआरबी/कॉस/०९/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि	श्री. सुदेश शंकर पुथरनप्रतिवादी क्र.१ फ्लॅट क्र.ए ९६, ३रा मजला, महिंद्रा को-ऑप.ही.सो., श्री

...दावेदार कृष्णा नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६. विरूध्द श्री. सुदेश शंकर पुथरन व इतर ....प्रतिवादी एआरबी/कॉस/१२/२०२४ श्री. श्रीनिवास गौड ...प्रतिवादी क.१ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि ८. शेर ए पंजाब सोसायटी, २१४, महाकाली गुंफा रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. ...दावेदार विरूध्द श्री. रविंद्र संखाराम इंजाळ ..प्रतिवादी क्र.२ श्री. श्रीनिवास गौड व इतर ९४, बी/२, माधव भवन, एन.एम. जोशी मार्ग, लोअर ....प्रतिवादी परळ, मुंबई-४०००१३. श्री. कांबळे नितीन विदुल ..प्रतिवादी क्र.३ ७२, डी-१, एकता को-ऑप.हौ.सो.लि., सेक्टर-७, वारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७. एआरबी/कॉस/१३/२०२४ श्री. शेषनारायण हरिषचंद्र मिश्रा ....प्रतिवादी क्र.? दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि १४/५३९, हॅप्पी होम, ट्रान्झिस्ट कॅम्प, आवेरी पाडा, जुने गोलीस ठाणेजवळ, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८. ...दावेदार श्री. राकेश कुमार खेदराम चौरसिया...प्रतिवादी क्र.? विरूध्द श्री. शेषनारायण हरिषचंद्र मिश्रा व खोली क्र.१७, प्लॉट क्र.३३५, सरदार चाळ, जवाहर नगर, हनुमान् मंदिराजवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००६२. इतर ....प्रतिवादी श्री. विशाल बच्च मकवाना ...प्रतिवादी क्र.३ खोली क्र.१३, उषा नगर, उषा कॉलनी, कावेरी इमारती समोर, लिंक रोड, एव्हरशाईन नगर, मालाड (प.), मुंबई-४०००६४. श्री. उदय दिनानाथ पिसाट एआरबी/कॉस/१४/२०२४ दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि केदार भैया चाळ, ठाकूर मार्ग, मजासवाडी, जोगेश्वरी पुर्व ...दावेदाः मुंबई-४००६०. विरूध्द श्री. उदय दिनानाथ पिसाट व इतर

....प्रतिवादी लक्षात घ्या की, वर नमूद केलेल्या दिवशी, वेळेला आणि त्या ठिकाणी तुम्ही हजर रहावे अन्यथा लवादाकडून एकतर्फी निर्णय दिला जाईल.

माझ्या हस्ते खाली शिक्क्यानिशी दिलेला आहे दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी

दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि मीरा सागर इमारत, नवरोजी लेन, घाटकोपर (प), मुंबई-४०० ०८६



सही/ श्री. एस.व्ही. तिनईकर लवाद

ठिकाण : मुंबई